

"एतदर्थ मंडळ-मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा"
या मंडळास कायमस्वरूपी मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: मटंप-२०१६/प्र.क्र.१५/भाषा-२

नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
दिनांक: २६ जुलै, २०१६

वाचा:- मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. मटंप-२०१४/१३७/प्र.क्र.५२/भाषा-२, दि.९.०७.२०१५

प्रस्तावना:-

राज्य सरकारी कर्मचा-यांच्या मराठी टंकलेखन व मराठी लघुलेखन परीक्षा घेणा-या एतदर्थ मंडळाला मराठी भाषा विभागाच्या संदर्भाधीन दि.९.७.२०१५ च्या शासन निर्णयान्वये दि.३१.३.२०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. शासन सेवेत इंग्रजी लिपिक-टंकलेखक, इंग्रजी टंकलेखक, इंग्रजी लघुलेखक यांची शासनाच्या आवश्यकतेनुसार पदभरती होणार असल्यामुळे सदर मंडळ कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मराठी टंकलेखन व मराठी लघुलेखन परीक्षा घेणा-या एतदर्थ मंडळाला कायमस्वरूपी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

शासन सेवेत नियुक्त झालेल्या इंग्रजी लिपिक-टंकलेखक, इंग्रजी टंकलेखक, इंग्रजी लघुलेखक यांच्यासाठी मराठी लघुलेखन/टंकलेखन परीक्षा आयोजित करणा-या एतदर्थ मंडळ - मराठी टंकलेखन व लघुलेखन परीक्षा या मंडळास दि.१.४.२०१६ पासून कायमस्वरूपी मुदतवाढ देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदर मंडळावरील अशासकीय सदस्य श्री.व.वा.इनामदार यांचे निधन झाले असल्याने त्यांच्या जागी श्रीमती नीला वैद्य यांची नियुक्ती करण्यात येत असून मंडळाची रचना खालीलप्रमाणे राहिल:-

अ.क्र.	नाव	पद
१	भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई	अध्यक्ष
२	श्रीमती नीला वैद्य बी-१/२१, गणेश सोसायटी, ठाणे (प.)- ४०० ६०१	अशासकीय सदस्य
३	श्री.नरेंद्र तातोबा खंदारे, प्रतिवेदक महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय	सदस्य
४	सहायक भाषा संचालक प्रशिक्षण व आस्थापना, भाषा संचालनालय, मुंबई	सदस्य

सदर मंडळावरील सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार शासनास राहतील.

सदर मंडळाच्या बैठकीसाठी होणारा खर्च भाषा संचालनालयाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येईल. तसेच मंडळाच्या शासकीय सदस्यांना सर्वसामान्य नियमानुसार दैनिक व प्रवास भत्ता अनुज्ञेय राहिल. अशासकीय सदस्यांना प्रवास भत्ता, दैनिक भत्ता वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.प्रवास-१०१०/प्र.क्र.२/सेवा-५, दि.३.३.२०१० नुसार अनुज्ञेय राहिल.

यासाठी होणार खर्च भाषा संचालनालयाच्या मागणी क्र.झेडएफ-०१, २०५२, सेक्रेटरिएट सर्वसाधारण सेवा, ०० ०९०, सेक्रेटरिएट (००)(००)(०२) भाषा संचालक, १३ कार्यालयीन खर्च, २०५२ ५०६३ या लेखाशिर्षाखाली त्या त्या वित्तीय वर्षात उपलब्ध होणा-या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर आदेश वित्त विभागाच्या अनौसं.क्र.४६२/१६/व्यय-४, दि.१६.७.२०१६ अन्वये प्राप्त मंजुरीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०७२७१६४९०१०१३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(लिना वि. धुरु)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) प्रबंधक उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई (पत्राने)
- ४) प्रबंधक उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई (पत्राने)
- ५) प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, विधानभवन, मुंबई
- ६) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
- ७) महालेखापाल (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई
- ८) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- ९) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
- १०) मा.मंत्री, मराठी भाषा यांचे विशेष कार्य अधिकारी
- ११) भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य, वांद्रे (पूर्व), मुंबई
- १२) सर्व मंत्रालयीन विभाग
- १३) एतदर्थ मंडळाचे सर्व सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
- १४) वित्त विभाग/व्यय-४, मंत्रालय, मुंबई
- १५) निवड नस्ती (भाषा-२).